



नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड येथील **राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM)** अंतर्गत **फार्मासिस्ट, परिचारीका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टॉफ नर्स** सदरील पदे ठराविक वेतनावर कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्हताधारक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व संबंधीत उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाची शैक्षणिक अर्हता धारण करित असल्यास आवश्यकत्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतिसह अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज व तोंडी मुलाखतीचे वेळ पत्रक	
अर्ज स्विकारण्याचे दिनांक, वेळ व ठिकाण (टिप:- अर्ज पोस्टाने अथवा कुरीअरने स्विकारले जाणार नाही उमेदवारांने दि. 25.07.2014 रोजी स्वतः सादर करणे आवश्यक आहे)	दिनांक 25.07.2014 सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 पर्यंत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची नविन प्रशासकिय इमारत (सरकारी दवाखान्या समोर) येथील 3रा माळा प्रशिक्षण हॉल मनपा नांदेड
अर्जाची छाननी व छाननीअंती पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द दिनांक	दिनांक 25.07.2014 रोजी सायंकाळी
पात्र उमेदवारांची तोंडी मुलाखत दिनांक वेळ व ठिकाण	दिनांक 26.07.2014 रोजी सकाळी 10.00 वाजता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची नविन प्रशासकिय इमारत 3रा माळा येथे आयुक्त कक्ष.

अ.क्र.	पदाचे नांव	ए डि स	किमान शैक्षणिक अर्हता	अनुभव	वयो मर्यादा	एकूण मानधन प्रतिमहा
1	फार्मासिस्ट (Pharmacist)	05	डि. फार्म	अनुभव असल्यास प्राधान्य	38 वर्ष	रु. 8,000/-
2	परिचारीका (ANM)	35	1) एसएससी उत्तीर्ण 2) ANM कोर्स उत्तीर्ण 3) MNC कडे नोंदणी असणे आवश्यक.	अनुभव असल्यास प्राधान्य	38 वर्ष	रु. 7,500/-
3	प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निसीयन)	05	1) बि.एस्सी पदवी उत्तीर्ण. 2) DMLT उत्तीर्ण.	अनुभव असल्यास प्राधान्य	38 वर्ष	रु. 7,000/-
4	स्टॉफ नर्स (Nurse- Midwife)	10	1) एचएससी 2) GNM कोर्स उत्तीर्ण. 3) MNC कडे नोंदणी असणे आवश्यक	अनुभव असल्यास प्राधान्य	38 वर्ष	रु. 9,000/-

अटी व शर्ती:-

- 1) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणा-या सर्व उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.

(2)

- 2) सदरील पदे NUHM समिती अंतर्गत राहतील. त्याचा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
- 3) एकूण पदाच्या संख्येमध्ये बदल होवू शकतो.
- 4) सदरील पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील.
- 5) तोंडी मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह स्वर्खचाने मुलाखतीस उपस्थित रहावे.
* पासपोर्ट साईज फोटो (दोन), जन्म तारखे करिता (वयाचा दाखला/दहावी ची टी.सी/सनद/जन्म प्रमाणपत्र), फोटो आय.डी, / रहिवाशी प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका /रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र/ अनुभव प्रमाण पत्र) मुलाखतीच्या अनुषंगाने इतर आवश्यक मुळ व सत्य प्रत / साक्षंकित प्रती).
- 6) छाननी अंती पात्र ठरणा-या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल.
- 7) मुलाखतीसाठी एकास पाच (1:5) या प्रमाणे उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येईल.
- 8) जास्त उमेदवार आल्यास छाननी अंती एका पदास पाच उमेदवार या प्रमाणे पदानुसार पदवी / पदविका / GNM / ANM कोर्स, / फार्मासिस्ट / लॅब टॅक्नेशियीन इत्यादी या शैक्षणिक पात्रातेच्या अंतीम वर्षाच्या परिक्षेतील गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी गुणांचा कट ऑफ लावण्यात येईल.
- 9) एकूण 100 गुणांची परिक्षा राहिल.
- 10) या मध्ये पदवी / पदविका / GNM / ANM कोर्स, / फार्मासिस्ट / लॅब टॅक्नेशियीनच्या शेवटच्या वर्षाच्या गुणानुसार जास्तीत जास्त 80 गुण देण्यात येतील.
अ) शेवटच्या वर्षाचे गुण ग्राह्य धरल्या जातील.
ब) 20 गुण अतिरिक्त शिक्षण, अनुभव व विषय ज्ञानावर आधारीत राहतील
- 11) पात्र उमेदवार व प्रतिका यादी वरील उमेदवार यांची यादी नोटीस बोर्ड व वेबसाईवर त्याच दिवशी प्रसिध्द करण्यात येईल.
- 12) उमेदवारांनी कूठल्याही प्रकारचा खाजगी व राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
- 13) निवड / नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांनी राखून ठेवले आहेत
- 14) हि जाहीरात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नोटीस बोर्ड व www.nwcmc.gov.in या वेबसाईडवर उपलब्ध आहे. तसेच अर्ज व छाननी नमुना वेबसाईडवर उपलब्ध आहे. तो बिनचुक भरून सादर करणे आवश्यक आहे.

स्वाक्षरीत/-

आयुक्त

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड
करिता/-

प्रत:- नोटीस बोर्ड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड